

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत
परिवीक्षाधीन अधिका-यांच्या वेतनवाढीबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : टिआरएन-०८१५/ प्र.क्र.१२८ /सीपीटीपी
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०१७.

वाचा-

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. टिआरएन-२०१३/प्र.क्र.८४/१३/ १२-अ,
दि.२०.१.२०१४.
२. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन-१२८९/प्र.क्र.२/सेवा-३, दि. २३.०३.१९९४
३. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. वेतन-१०१०/प्र.क्र.३८/सेवा-३, दि.२६.१०.२०११

प्रस्तावना:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे शासनसेवेत नियुक्त होणा-या अधिकाऱ्यांसाठी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे दोन वर्ष कालावधीचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरु करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासनाने उपरोक्त वाचा क्र.१ येथील शासन निर्णयान्वये घेतला. यानुसार गट “अ” आणि गट “ब” मधील अधिका-यांचा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अनुक्रमे यशदा, पुणे आणि वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविला जात आहे.

२. परिवीक्षाधीन कालावधीमध्ये परिवीक्षाधीन अधिका-यांच्या वेतनवाढीबाबत मनासे (वेतन) नियम, १९८१ द्वारे तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त वाचा क्र. २ येथील शासन निर्णयान्वये देखिल परिवीक्षाधीन कालावधीमध्ये परिवीक्षाधीन अधिका-यांच्या वेतनवाढीबाबत तरतूद करण्यात आली आहे. उपरोक्त वाचा क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत/ निवड मंडळामार्फत नामनिर्देशनाने दुस-या पदावर नियुक्त झाल्यास त्यांची वेतन निश्चिती करण्यास मंत्रालयातील प्रशासनिक विभागांस पूर्ण अधिकार असतील.” अशी तरतूद करण्यात आली आहे.

३. एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या एका तुकडीमध्ये प्रशिक्षण घेणा-या अथवा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या काही अधिका-यांची पुढील राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढील तुकडीसाठी अन्य पदावर निवड होते. सबब एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या एका तुकडीतील अधिका-याची पुढील तुकडीमधील अन्य पदावर नियुक्ती झाल्यास त्याला आधीच्या पदावर दिल्या जाणा-या वेतनवाढी संरक्षित करण्याबाबत तसेच त्याला नवीन पदावर अनुज्ञेय करावयाच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेणे शासनाच्या विचाराधीन होते.

४. एकत्रित परीवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी सुमारे रु. ७.६५ लक्ष रक्कम शासनातर्फे खर्च करण्यात येते. परीवीक्षा कालावधीत परिविक्षाधीन अधिका-यांना नियमित नियुक्ती देण्यात येत नसून ते प्रशिक्षणास असतात व या कालावधीत प्रत्येक परीवीक्षाधीन अधिका-याच्या वेतनासाठी देखिल शासनामार्फत खर्च करण्यात येतो. एकत्रित परीवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी व वेतनासाठी होणारा खर्च ही बाब उक्त कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणा-या परिविक्षाधीन अधिका-यांच्या वेतनवाढ निश्चित करताना विचारात घेऊन एकत्रित परीवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणा-या परिविक्षाधीन अधिका-यांना अनुज्ञेय करावयाच्या वेतनवाढीबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

१. मनासे (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्र. ३९ व शासन निर्णय वित्त विभाग दिनांक २६.१२.२०११ मधील तरतूदीनुसार परिविक्षाधीन अधिकारी प्रशिक्षणास रुजू झाल्यानंतर दिनांक १ जुलै पर्यंत शासनसेवेचा सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधी पूर्ण झाला असल्यास त्याला दिनांक १ जुलै रोजी पहिली वेतनवाढ अनुज्ञेय राहिल. नंतरची वेतनवाढ त्यास त्या पदाचा परिविक्षा कालावधी समाप्त झाल्यानंतर अनुज्ञेय राहिल.

२. एका पदाचे प्रशिक्षण घेत असता पुढील राज्यसेवा परीक्षेद्वारे त्याची अन्य पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या वेतनवाढी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

अ. पहिल्या पदाचा परिविक्षा कालावधी समाप्त झाल्यानंतर त्याची अन्य पदावर निवड झाल्यास-

१. त्या अधिका-यास पूर्वीच्या पदावर मिळालेल्या सर्व वेतनवाढी संरक्षित करण्यात येतील.
२. नवीन पदाच्या परिविक्षा कालावधीत घ्यावयाच्या वेतनवाढीबाबत उपरोक्त १ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल

ब. सीपीटीपी अंतर्गत पहिल्या पदाचा परिविक्षा कालावधी पूर्ण होण्याआधीच परिविक्षाधीन अधिका-याची अन्य पदावर निवड झाल्यास, तो पूर्वीच्या पदावर नियमित झाला नसल्याने

१. पूर्वीच्या पदावर मिळालेल्या वेतनवाढी संरक्षित करण्यात येणार नाहीत.
२. नवीन पदाचा परिविक्षा कालावधीत त्या तुकडीतील अन्य अधिका-यांना घ्यावयाच्या वेतनवाढीप्रमाणे (उपरोक्त १ प्रमाणे) कार्यवाही करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७११०१११२०१२५४०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षंकित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित देशमुख)

अवर सचिव , सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
 २. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
 ३. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (महसूल/ गृह/ ग्राम विकास/ वित्त/ सहकार/ नगर विकास/ राज्य उत्पादन शुल्क/ परिवहन/ सामान्य प्रशासन/ शालेय शिक्षण/कौशल्य विकास व उद्योजकता/ उद्योग व ऊर्जा विभाग).
 ४. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,
 ५. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
 ६. संचालक, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (वनामती), नागपूर,
 ७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (**पत्राद्वारे),
 ८. निवडनस्ती कार्यासन - सीपीटीपी .
-